

NOTICE

Company Name : Cummins India Limited						
Registered Office : Survey No. 21, Tower A, Cummins India Office Campus, 5th Floor, Balewadi, Pune, Maharashtra, 411045						
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company have been lost / misplaced and the holder of the said securities / applicant have applied to the company to issue duplicate certificates.						
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.						
Name of the holder	Kind of Securities	Face Value	Folio No.	Certificate No.	Distinctive No.	Total Share
1st Holder :						
Chandrikaben Pradipkumar Thakkar	Equity	2	P013735	3279	48421131	1750
2nd Holder :						
Pradipkumar Hiratal Thakkar	Equity	10	P013735	S016570 -S016573	2777281- 2777480	200
1st Holder :						
Chandrikaben Pradipkumar Thakkar	Equity	10	P013735	SC059373 -SC059375	30480525 -30480674	150
2nd Holder :						
Pradipkumar Hiratal Thakkar	Equity	10	P013735	SC059373 -SC059375	30480525 -30480674	150
Date : 25.05.2023						

Zonal office : Mumbai South Zone	
Bank of Maharashtra (A GOVT OF INDIA UNDERTAKING) एच सी ई सी एच बैंक महाराष्ट्र एच सी ई सी एच बैंक	lanmanganal, 45/47 Mumbai Sanaswar Marg, Fort, Mumbai-400 001 *Tel. No. (022) 2363 0896 *e-mail:sgn_zmcr@mohafinbank.com

PREMISES REQUIRED ON LEASE BASIS
Bank of Maharashtra, requires suitable premises specifically on ground floor with appropriate frontage and sufficient parking place on lease basis. The Premises required are as below:

Sl. No.	BRANCH NAME	LOCATION FOR BRANCH	AREA REQUIRED (Ground Floor only)
01.	Delisle Road	Delisle Road	1000-1500 Sq. Ft.
02.	Nagdevi Street	Nagdevi Street / Mohd. Ali Road / Crawford Market	1000-1500 Sq. Ft.
03.	D. P. Road	D. P. Road / Dadar (E)	1000-1500 Sq. Ft.
04.	Parel	Parel	1000-1500 Sq. Ft.
05.	Sion	Sion	1000-1500 Sq. Ft.
06.	Adarsh Nagar	Adarsh Nagar, Worli	1000-1500 Sq. Ft.
07.	S. P. Road	S. P. Road, Girgaon	1000-1500 Sq. Ft.
08.	Byculla	Byculla	1000-1500 Sq. Ft.
09.	B. S. Road	B. S. Road, Dadar (W)	1000-1500 Sq. Ft.

The premises should be in an approved building conforming to the conditions stipulated by the Government authorities / BMC for commercial use. The owner will obtain NOC, if required from the concerned authority/ies for commercial use. Interested owners having clear title to the premises are requested to submit their sealed offers in the prescribed format in two bid systems i.e. 1) Technical Bid, 2) Commercial Bid in two separate sealed envelopes mentioning clearly their name & purpose on the sealed envelope. The format of bid can be obtained from our Mumbai South Zone Office at above address or can be downloaded from our website www.bankofmaharashtra.in. Interested owners having clear title over the property are requested to submit their sealed offers on or before Friday, 09.06.2023 upto 05:00 P.M. Offers with incomplete details / information and received after last date & time are liable for rejection. Bank reserves the right to accept or reject any or all offers without assigning any reasons what so ever. Offers received from other than owners will not be considered.

Date : 26.05.2023
Place : Mumbai
Deputy Zonal Manager,
Bank of Maharashtra, Mumbai South Zone

Indian Bank	
BHANDUP (WEST) BRANCH	
Ground Floor, Skicity Retail Lake Road, Near Police Station, Bhandup (West) Mumbai - 400078	

DEMAND NOTICE
Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

To
1. Mrs. Meenakshi Rakesh Singh (Borrower / Mortgagor)
Flat No. 306/5, Kenwood Tower, Ramdev Park Road, Mira Road East, Thane - 401 107.
2. Mr. Rakesh Harishchandra Singh (Co-Borrower / Mortgagor)
Flat No. 306/5, Kenwood Tower, Ramdev Park Road, Mira Road East, Thane - 401 107.

Sir,
Sub: Your Home Loan A/c. 50497439211 and Home Loan Plus A/c. 58040511794 with Indian Bank - Borivali Babhai Naka branch. The 1st and 2nd of you are individual having availed a captioned loans from our Indian Bank Borivali Babhai Naka branch. The 1st and 2nd of you are individuals and the mortgagor having offered your assets as security to the loan accounts availed by 1st and 2nd of you. At the request of the 1st and 2nd of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by both of you.

Nature of Facility	Limit (Amt in Rs.)
1. Ashiana Housing Finance Scheme	Rs. 26,10,000.00
2. Home Loan Plus	Rs. 3,66,000.00

The 1st and 2nd of you have executed the following documents for the said facilities:

Nature of facility	Nature of document
Ashiana Housing Finance Scheme	1. Demand Promissory Note dated 05.08.2019
	2. Term Loan Agreement dated 05.08.2019
	3. Letter to mortgagor confirming Deposit of Title Deeds dated 07.08.2019
Home Loan Plus	1. Demand Promissory Note dated 05.11.2020
	2. Letter from party to Bank confirming Extension of Equitable Mortgage dated 05.11.2020
	3. Letter of undertaking cum declaration dated 05.11.2020

The repayment of the said loans is collateral secured by mortgage of property situated at Mira Road East, Thane.
Mortgaged assets:- Residential Flat No. 102, Building No. 4, 1st Floor, Kenwood Tower Co-Op Housing Soc., Ramdev park Road, Near SVP School, Mira Road East, Thane - 401 107. Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest, all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 15.02.2023 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India.

The outstanding dues payable by you as on 23.05.2023 amounts to Rs. 30,48,183.00 (Rupees Thirty Lakh Forty Eight Thousand One Hundred Eighty Three Only) and the said amount carries further interest at the agreed rate from 24.05.2023 till date of repayment.

The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on date viz- Rs. 30,48,183.00 (Rupees Thirty Lakh Forty Eight Thousand One Hundred Eighty Three only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec. 13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act. Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. We draw attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act and Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities. Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRA/T/Court and proceed with the execution of order/deed obtained to be obtained.

Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as against other contingent liabilities. "We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities" The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 of the said Act.

SCHEDULE
The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:

Mortgaged assets:- Residential Flat No. 102, Building No. 4, 1st Floor, Kenwood Tower Co-Op Housing Soc., Ramdev park Road, Near SVP School, Mira Road East, Thane - 401 107. Bounded By: North: Ramdevdhm, East: Kenwood Park, West: Road, South: Road

Yours faithfully,
Sd/-
Authorized Officer
Indian Bank

ASREC (INDIA) LIMITED

(India) Limited
Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra

POSSESSION NOTICE

(Under Rule 8(1) Security Interest (Enforcement) Rules, 2002
(For immovable property)

Whereas,
ASREC (India) Limited acting in its capacity as trustee of ASREC PS 08/2021-22 Trust has vide a registered assignment agreement dated 30th March, 2022 entered with Chembur Naagrik Sahakari Bank Ltd., the original lender has acquired the secured debt with underlying securities from the said original lender.

The Authorised Officer of ASREC (India) Ltd. in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 08.09.2022 Ref No. ASREC/MUM/BALAESHWAR TRADING CO/2022-23 calling upon the Borrower/Joint-Borrowers/Co-Borrower/Guarantor 1. M/s. Baladeshwar Trading Co (Pro. Chandrakant Gajanan Mhatre) (herein referred to as "borrower" 2. Mr. Manoj Shankar Raskar, and Guarantor 3. Smt. Diksha Chandrakant Mhatre & 4. Mr. Sadashiv Mahadeo Shinde to repay the amount in loan D/D91 Digital Account NO - 007400100000091 - Rs. 9,96,452/- (Rupees: Nine Lakhs Ninety Six Thousand Four Hundred and Fifty Two Only) as on 31.08.2022 together with further interest, expenses, costs, charges thereon with effect from 01.09.2022 till the date of payment within 60 days from the date of notice.

Pursuant to Assignment Agreement dated 30.03.2022 ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from Chembur Naagrik Sahakari Bank Ltd., with all rights title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002.

The Borrower/Joint-Borrower / Co-Borrower / Mortgagor / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/ Guarantors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on 23rd May, 2023.

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited, for an amount aggregating to Rs. 9,96,452/- (Rupees: Nine Lakhs Ninety Six Thousand Four Hundred and Fifty Two Only) together with further interest expenses, costs, charges, etc.

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sl. No	Description of Property
1	Equitable Mortgaged of flat no. 302, Area 575 Sq feet built up area on 3rd Floor of the building named Tulusi Apartment, Plot no. 386 Sector 19, Kopolarkharm, Navi Mumbai in the name of Shri Chandrakant Gajanan Mhatre

Date: 26.05.2023
Place: Mumbai
(NAVINCHANDRA A ANCHAN)
AVP & Authorized Officer
ASREC (India) Limited

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) of the Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

CA(CAA)/76/MB/2023

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

And

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder as in force from time to time

And

In the matter of Scheme of Merger by Absorption of Insofe Education Private Limited ('First Applicant Company' or 'First Transferor Company'), Rekrut India Private Limited ('Second Applicant Company' or 'Second Transferor Company'), Work Better Training Private Limited ('Third Applicant Company' or 'Third Transferor Company'), Harappa Learning Private Limited ('Fourth Applicant Company' or 'Fourth Transferor Company') and Volves Recruitment And Staffing Private Limited ('Fifth Applicant Company' or 'Fifth Transferor Company') with upGrad Education Private Limited ('Sixth Applicant Company' or 'Transferee Company') and their respective shareholders

upGrad Education Private Limited a private limited company, incorporated under the Companies Act, 1956 having its Registered Office at Nishuvai Ground floor, 75, Dr. Annie Besant road, Worli, Mumbai, Maharashtra, - 400018, India CIN: U80902MH2012PTC258559

...Sixth Applicant Company/ Transferee Company / The Company in CA(CAA)/76/MB/2023

ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING THE MEETING OF THE PREFERENCE SHAREHOLDERS AND EQUITY SHAREHOLDERS OF UPGRAD EDUCATION PRIVATE LIMITED (SIXTH APPLICANT COMPANY / TRANSFEREE COMPANY / THE COMPANY)

NOTICE is hereby given that pursuant to Order dated 10th Day of April, 2023 passed in the Company Scheme Application No. CA(CAA)/76/MB/2023 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") has directed a meeting to be held of the Preference Shareholders and Equity Shareholders of upGrad Education Private Limited ("Sixth Applicant Company" or "Transferee Company" or "The Company"), for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed Scheme of Merger by Absorption of Insofe Education Private Limited ('First Applicant Company' or 'First Transferor Company'), Rekrut India Private Limited ('Second Applicant Company' or 'Second Transferor Company'), Work Better Training Private Limited ('Third Applicant Company' or 'Third Transferor Company'), Harappa Learning Private Limited ('Fourth Applicant Company' or 'Fourth Transferor Company') and Volves Recruitment And Staffing Private Limited ('Fifth Applicant Company' or 'Fifth Transferor Company') with upGrad Education Private Limited ('Sixth Applicant Company' or 'Transferee Company') and their respective shareholders, under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Scheme").

In pursuance of the said Order and as directed therein, further notice is hereby given that the Hon'ble National convened meeting of the preference shareholders of Sixth Applicant Company will be held on **Thursday, June 29, 2023 at 2:30 P.M.(IST) ONLY** through physical presence either themselves or through proxies or in case of a body corporate through authorized representatives at Nishuvai Ground Floor, 75, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018, Maharashtra, India ("Equity Shareholders Meeting"), at which day, time and place the said preference and equity shareholders of the Company are requested to attend the meeting. Copy of the Notice, together with the documents accompanying the same, of the Preference Shareholders Meeting and Equity Shareholders Meeting will be sent by 29th day of May, 2023 to those Preference Shareholders and Equity Shareholders as per the records / register of the Sixth Applicant Company as on 26th day of May, 2023. Copy of the notice will be sent through e-mail.

The NCLT has appointed Mr. Mayank Kumar, Managing Director of the Company, and falling him, Mr. Rohinton Soli Sorewala, Director of the Company, and falling him, Mr. Rohit Agarwal, Authorised Signatory of the Company as the Chairperson of the Preference Shareholders Meeting and Equity Shareholders Meeting, including for any adjournment(s) thereof.

Voting rights of the Preference Shareholders and Equity Shareholders at the respective meetings shall be in proportion to their shares in the paid-up share capital of the Company as on 26th Day of May, 2023.

In accordance with the provisions of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 the Scheme shall be considered approved by the Preference Shareholders and Equity Shareholders only if the Scheme is approved by a majority of persons representing three-fourth in value of the members or class of members, as the case may be, of the Company at the respective meetings.

In case of any assistance before or during the Preference Shareholders Meeting and Equity Shareholders Meeting, members may reach out to us at cs@upgrad.com. Dated this 26th Day of May, 2023

Sd/-
Mr. Mayank Kumar
DIN: 05002534
(Chairperson appointed for the meeting)

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

Public at large is hereby informed that Mr. Prakash Rahul Shah & others, are the owners of plot of land bearing New Survey No. 419, Old Survey No. 19/2 (P), 19/3 (P), 19/4 (P), Plot No. 7, total area measuring 621.64 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/22/A, Old Survey No. 19, Area measuring 133.78 Sq. Mtrs., Survey No. 19/A/1A/2, Plot No. 6, area measuring 216.35 Sq. Mtrs., all situated at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar. The owners propose to apply for grant of development permission to Vasai Virar City Municipal Corporation on the aforesaid premises. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer of aforesaid land the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived/abandoned.
Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202. Mob: 989079352 Date: 26/05/2023

PUBLIC NOTICE

Mr. Pankaj Satpal Kapoor, a member of the GOKUL PARADISE Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.A-303, in the building of the society, died on 17th November, 2008, without making any nomination. Smt. Grace Pankaj Kapoor, Shri Jay Pankaj Kapoor, Miss Reena Pankaj Kapoor & Master Arjun Pankaj Kapoor have made an application for transfer of the shares of the deceased member to their joint names.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimant/s/objects to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objects, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of GOKUL PARADISE CHS Ltd.
Date : 26.05.2023
Place : Mumbai
Sd/
Hon. Secretary

TMB

Ground Floor, 53, Pavilion, C.S.T. Road, Sindhi Society, Opp. Bhakti Bhavan, Chembur, Mumbai, Maharashtra - 400 071. Ph - 91-9870989196. Email: mumbai_chembur@tmbank.in

Chembur Branch

APPENDIX IV-A

[See proviso to rule 8(6)]

Sale notice for sale of immovable property

Auction Sale Notice for sale of Immoveable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Mortgagor/Mr. Kartik Manohar Dorai, S/o Mr. Manohar Pandi Dorai proprietor of M/s. Doraison Foods, and Guarantors/Mortgagor, Mrs. Prabha Kartik Dorai, W/o Mr. Kartik Manohar Dorai that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of Tamilnad Mercantile Bank Limited, Chembur Branch, (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 16.06.2023, for recovery of Rs. 33,93,196.22 (Rupees Thirty Three Lakhs Ninety Three Thousand One Hundred Ninety Eight and Twenty Two paise only) (i.e. Rs. 29,37,659.00 as on 29/04/2023 Overdraft & Rs. 4,55,539.22/- as on 19/05/2023 Term Loan) due to Tamilnad Mercantile Bank Limited Chembur Branch (Secured Creditor) with subsequent interest and expenses from M/s Doraison Foods. The Reserve Price will be Rs.37,00,000/- and the earnest money deposit will be Rs. 3,70,000/- On Equitable Mortgage of Residential Flat No. 307, adjoining 400 sq.mt Carpet area on 3rd Floor in A2 Wing of the building known as Mohan Willows-II situated on the land bearing survey no. 64, Bhosale Nagar, Shirgaon, Badlapur (East), Mumbai - 421 503 standing in the name of Mr. Kartik Manohar Dorai and Mrs. Prabha Kartik Dorai.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in secured creditors website www.tmb.in

Authorized Officer
Tamilnad Mercantile Bank Limited
Chembur Branch

Date: 24.05.2023

NOTICE

खोणी गावातील ५५ वीजचोरांना कारवाईचा दणका

कल्याण, दि. २५ (वार्ताहर) : वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भारी पथकावर बुधवारी हल्ला झालेल्या खोणी गावात महावितरणने पोलिसांच्या मदतीने गुरूवारी धडक कारवाई केली. या मोहिमेत ५५ ठिकाणी वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर, १९ ठिकाणी संशयास्पद मीटर आढळून आले आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान हल्ल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. डॉबिबली नजिकच्या खोणीगाव येथे बुधवारी दुपारी महावितरणच्या भारी पथकावर हल्ला करण्यात आला होता. यात बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस कर्मचारी जखमी तर महावितरणचे कर्मचारी-अधिकार्यांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यात आली होती. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंधेकर, सुरक्षा व अंमल बजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या सक्रिय सहकार्याने गुरूवारी खोणी गावात धडक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. महावितरणचे ११३ कर्मचारी, ३२ अभियंते, १५ सुरक्षाक्षक, १८ महिला कर्मचारी आणि बंदोबस्तासाठीचे ३० पोलिस कर्मचारी यांच्या २१ पथकांनी खोणी गावातील २५४ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. या तपासणीत ५५ जणांकडे थेट वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर तर ११ ग्राहकांकडील वीजमीटर संशयास्पद आढळले. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून मीटर काढलेले असताना थेट वीजचोरी, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला जोईंट करून वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी, असे प्रकार तपासणीत आढळून आले आहेत.

‘पप्पू फिर फेल हो गया’ चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न केल्याने आणि त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रितही नाही. पप्पू फिर फेल हो गया' राहुल गांधी पप्पू आहेत हे जगाजहीर आहे. तरी पण वारंवार पप्पू असल्याचे सिद्ध करण्याची हुक्मी त्यांना का येते हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे.' राहुल गांधींनी नवीन संसद भवन उद्घाटनावार बहिष्कार टाकून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला, पण असे कितीही मंजर-बोके आडवे गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास रथ रोखता येणार नाही. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर वारंवार शाब्दिक हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर देत संवैधानिक इमारतीचे उद्घाटन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांची यादीच सांगितली. त्यांनी टवीट करत आपली भूमिका मांडली. चित्रा वाघ म्हणाल्या, "पप्पू फिर फेल हो गया". राहुल गांधी पप्पू आहेत हे जगाजहीर आहे. तरी पण वारंवार पप्पू असल्याचे सिद्ध करण्याची हुक्मी त्यांना का येते हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे.'

मनसेचा नगरपालिका कार्यालयावर मोर्चा

अंबरनाथ, दि. २५ (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आज सकाळी मनसेने नगरपालिकेवर मोर्चा काढला. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर अंबरनाथ नगरपालिकेचे

मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेत त्यांना या समस्यांचा जाब विचारण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरात फेरीवाले नको, अशी मागणी पुन्हा एकदा मुख्य्याधिकार्यांकडे करण्यात आली. तसेच पालिकेने १५ दिवसात फेरीवाले न हटवल्यास १६ वा दिवस आमचा असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिला. या शिवाय शहरातील पाणी समस्या, शिवाजी महाराज चौकाजवळ असलेले अर्धवट अवस्थेतील वाहनतळ, स्टेडियमच्या कामाला विनाकारण लागणारा विलंब व अन्य नागरी समस्यांबाबत देखील मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि लवकरात लवकर ही कामे सुरू करण्याची मागणी



अय स्ट्रीट नेटवर्क लिमिटेड
सीआयएन : L51900MH11986PLC040232
१०७, सोनल इंडस्ट्रियल इस्टेट लिंकांग रोड, मागाड पश्चिम, मुंबई ४०० ०६४.
ईमेल : info@istreetnetwork.com वेबसाइट : www.istreetnetwork.com
अय स्ट्रीट नेटवर्क लिमिटेड यांचे प्रत्यक्ष भागधारक यांच्याकरिता अहमदाबाद येथील सूचना प्रत्यक्ष भागधारक यांच्याद्वारे नामनिर्देशन व पॅन, केव्हायसी तपशील फनिशिंग/अपडेटींग करणे आवश्यक आहे

सेबी, त्यांचे सर्व्हेलर दि. ०३ नोव्हेंबर, २०२१ रोजी व सर्व्हेलर दि. १४ डिसेंबर, २०२१ अनुसार फॉर्म व सुधारित नियम अनुसार प्रोसेसिंग इन्वेस्टमेंट यांची सेवा आरटीएच याद्वारे नियुक्ती करण्याकरिता व पॅन, केव्हायसी तपशील व वारसा निर्देशित करण्याकरिता (सेबी सर्व्हेलर) प्रत्यक्ष फॉर्ममध्ये जोअर्स धारककरिता खालील अनुसार अनिवार्य आहे :
ए. पॅन, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील व नामनिर्देशन तपशील.
बी. सेंट्रल बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट टेक्सेस द्वारे विहित दि. ३१ मार्च, २०२३ वा कोणत्याही अन्य तारखेस सर्व भागधारक यांच्याद्वारे पॅन व आधार कार्ड लिंक करणे.

केव्हायसी अपडेट करण्याकरिता प्रक्रिया :
१. तुम्हाला विनिती आहे की तुम्ही फॉर्म आयएसआर-१, आयएसआर-२, एसएन-१३/आयएसआर-३ भरविणे व स्वाक्षरी करावी व सदर आवश्यक दस्तावेज यांच्यासह परत करावे : अॅडव्होरेट कॉर्पोरेट सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ११-२० जाफरगंज इंडस्ट्रियल इस्टेट, मकवाना रोड, मरोड नाका, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५४.
२. फोहिलओ फ्रिझिंगपासून वाचण्याकरिता तुमचे पॅन व आधार जोडावे.
३. पुढे, सेबीने डिफिझिटींग समवेत डिफिझिटींगमध्ये स्वरुपात धारक असलेल्यांना सॉक्युरिटीजचे ट्रान्सफर केले आहे व प्रत्यक्ष स्वरुपात प्रक्रिया केली नाही आहे.

केव्हायसी व अन्य तपशील परे अद्ययावत करण्याकरिता :
तुमचे फोहिलओ फ्रिझिंग करणे
- दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी नंतर आरटीए द्वारे फ्रॉज्डन केलेले प्रत्यक्ष भागधारक यांचे फोहिलओ
- दि. ३१ डिसेंबर, २०२३ नंतर, फ्रॉज्डन फोहिलओजचे मनी लॉडरिंग अंकर, २००२ च्या प्रॉव्हेसन वा बेनामी ट्रान्झॅक्शन्स (प्रॉव्हेबिशन) अंकर, १९८८ अंतर्गत प्रशासकीय प्राधिकरण द्वारे आरटीए/ कंपनी वर संदर्भित करणे.

केव्हायसी अपडेशन करण्याकरिता संबंधित प्रारूप व सेबी सर्व्हेलर समवेत वारसा तपशील आमच्या आरटीए वेबसाइट व्हाएएल <https://www.adroitcorp.com> व कंपनीची वेबसाइट <http://istreetnetwork.com/investor-guidance/> वर अपलोड केली आहे.
सदर करिता विनिती पत्र सर्व संबंधित भागधारक यांना वेळोवेळी जारी करून पाठविले आहे परंतु काही श्रेणी आहेत ज्यांना कंपनीने संपर्क साधण्याचा प्रयत्न यत्नही त्यांच्या अपूर्ण पत्त्यावर पोहोचता आले नाही आहे. त्यामुळे, आम्ही विनिती करतो की, तपशील/ दस्तावेज लवकरात लवकर पाठवावे.

अय स्ट्रीट नेटवर्क लिमिटेड करिता सही/-सुप्रीम पालक कंपनी सचिव
मुंबई, दि. २५ मे, २०२३

**PUBLIC NOTICE
GOLD AUCTION**
Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that the e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 15.06.2023 through online portal, <https://gold.saml.in>. Interested buyers may log on to the auction portal or contact The Bank at The Federal Bank, Manpada Branch Shop No 1A, Cosmos Mart, Tikujini Wadi Road, Thane West, Maharashtra-400610 for further information for further information. In case e-auction is not materialized for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice.

Branch Name	Loan Account Number
Manpada	16816100058503
Manpada	16816100058495
Manpada	16816100058479
Manpada	16816100058487
Manpada	16816100052159

Place: Mumbai Date: 26-05-2023 Sd/-
Authorised Officer For The Federal Bank Ltd.

FEDERAL BANK
YOUR PERFECT BANKING PARTNER

फॉर्म जी

गोरेगव (पश्चिम) मुंबई ४०० १०४ येथील कासंचे ट्रेडिंगमध्ये कार्यरत कार बाझार ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता स्वार्स्यांची अभिव्यक्ती आमंत्रण (दिव्याखोरी व कर्मजवागीण्या बॉर्डे ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ट्राव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ३६(ए) अंतर्गत)

संबंधित विवरण	
१. कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/ सीआयएन/ एलएनपी क्र.	कार बाझार ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन : U50102MH2011PTC225161 पॅन. एएससीसी६९५३
२. नोंदणीकृत कार्यालयपत्ता	नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. ३ व ४, १ ला मजला, बिल्डींग २४, शास्त्री नगर, वैभव सीएफएस, गोरेगव पश्चिम, मुंबई ४०० १०४ भारत.
३. युरोआर वेबसाइट	उपलब्ध नाही
४. निधिगत मालमत्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा तपशील	बँक बँकने व अग्रीम वाटलाटा कोणतेही अन्य मालमत्ता उपलब्ध करतात.
५. मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसची प्रतिघापित क्षमता	उपलब्ध नाही. कॉर्पोरेट ऋणको कासंचेमधील व्यवहार व व्यवसाय करतात.
६. गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या मुख्य प्रोडक्ट्स/ सर्व्हिसेसची मात्रा व मूल्य	गत ४ वर्षांपासून बंद असलेले व्यवसाय.
७. कर्मचारी/ बर्कमेन यांची संख्या	कर्मचारी/ बर्कमेन उपलब्ध नाही
८. गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपशील (शेड्युलस समवेत) व नोंद वष, धनकोची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध	कृपया cirp.carbazaar@gmail.com वर लेखी ईमेल पाठवावा व प्रत camkg59@gmail.com वर कॉर्पोरेट ऋणकोचा संबंधित तपशील पाठवावा.
९. कोट्यक्षा अनुच्छेद २५(१)(एच) अंतर्गत ट्राव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध असलेले	कृपया ईमेल cirp.carbazaar@gmail.com वर लेखी ईमेल पाठवावा व camkg59@gmail.com वर कोट्यक्षा अनुच्छेद २५(१) (एच) अंतर्गत ट्राव अर्जदाराकरिता पात्रता तपशील पाठवावा.
१०. स्वार्स्यांची अभिव्यक्ती विक्रीची अंतिम तारीख	दि. १४.०६.२०२३
११. प्रस्तावित ट्राव अर्जाची तल्लुदी सूची जारी करिता तारीख	दि. २४.०६.२०२३
१२. तल्लु सूचीचे आक्षेप सादरकरणाची अंतिम तारीख	दि. २९.०६.२०२३
१३. ईओआय सादरकरणाकरिता प्रक्रिया ईमेल अडवडी	cirp.carbazaar@gmail.com वर प्रत लेखी camkg59@gmail.com वर पाठवावी.

सही/-
महेष कुमार गुप्ता
कार बाझार ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता ट्राव विरोधक नोंदणीकरण क्र. IBBI/IPA-001/IP-P-00478/2017-2018/(108)6
नोंदणीकृत पत्ता सी/ओ एईएमपी अॅन्ड असोसिएट्स, चार्टर्डेड अकाउंटन्ट्स, २०२, न्यु गिरा प्ला इंडस्ट्रियल इस्टेट, खिडोनेस पार्क समार, विरवांनी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, गोरेगव (पु), मुंबई ४०० ०६३ (महाराष्ट्र)

उल्हासनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मिळणार पगारातील फरकाची रक्कम!

कंत्राटदारांविरुधात गुन्हे दाखल होणार!!
युनोपोगणाच्या तिसऱ्या दिवशी ऑंदोलकांसोबत झालेल्या बैठकीत मान्य केलं. या बैठकीत राज असरॉडकर यांच्यासोबत जन ऑंदोलनांचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगला गोपाळ, लेखिका उर्मिला पवार, सामाजिक कार्यकर्त्या सयभाभा सौदरमल, रोहिणी जाधव, कामगार नेता जगदीश खैरालिया, पत्रकार विनिधा धामणकर, अॅड. भुजंग मोरे, अॅड. स्वप्नील पाटील, माधव बागडे, कावालो कोकण संघटक दिपक परब, संजय वाघमारे, नितीन महाजन, वैभव गायकवाड, अजय भोसले, कामगारांचे प्रतिनिधी आणि अनेक पत्रकार उपस्थित होते. प्रशासनाकडून यथायोग्य नेमकं आश्वासन प्राप्त करून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगेडे, पत्रकार नंदकुमार चव्हाण, पत्रकार प्रफुल केदारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ऑंदोलक आणि प्रशासनामधील बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. ऑंदोलकांच्या प्रतिनिधींकडून प्रशासनवर प्रश्नांचा भडिमार झाला. त्याची समाधानकारक उत्तर आयुक्त व इतर अधिकार्यां कडून आली नाही. आम्ही पूर्वीच्या चुका

NOTICE
Shri K. BALASUBRAMANYAM a member of the New Geeta Co-operative Housing Society Ltd., having address at Anand Nagar, Pandurangwadi, Manpada Road, Dombivli (East) 421201 and holding Flat No. 17 in the building C-3 of the society, died on 06/01/2017 without making any nomination.
The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the Secretary of the Society between 8.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Place -Dombivli For and on behalf of
Date :23/05/2023 The New Geeta Co-op. Housing Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary

साधना नायट्रो केम लिमिटेड
सीआयएन : L24110MH1973PLC016698
नोंदणीकृत कार्यालय : हिता वाग, १ ला मजला, कस्तुरबा चौक (सी. पी. टँक), मुंबई ४०० ००४.
ईमेल : sadhananitro@sncl.com वेबसाइट : www.sncl.com
दूर. ११-२२-६८६३३००

पोस्टल बॅलेट सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व २२ सहचवान कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ११० अंतर्गत कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, सामान्य सर्व्हेलर क्र. १४/२०२० दि. ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दि. १५ जून, २०२०, ३३/२०२० दि. २८ सप्टेंबर, २०२०, ३६/२०२० दि. ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि. २३ जून, २०२१, २०/२०२१ दि. ०८ डिसेंबर, २०२१ व ०३/२०२२ दि. ०५ मे, २०२२, ११/२०२२ दि. ३० डिसेंबर, २०२२ व कोणत्याही अन्य सर्व्हेलर अनुसार वेळोवेळी जारी एमसीए द्वारे (एकत्रितरित्या एमसीए सर्व्हेलर्स) (वेळोवेळी जारी पुनःनियुक्ती वा कोणत्याही वेधानित सुधारणा यांच्यासह) सेबी (सूची विनियमन व अनिवाद्यांत आदेशयुक्ता) विनियमन २०१५ व सदर अन्य लागू तरतूद व नियम अनुसार साधना नायट्रो केम लिमिटेड यांच्या सभासदांना मंजूरीकरिता (कंपनी) खालील ट्राव अनुसार टपाली मतदान सूचना दि. २४ मे, २०२३ रोजी परोक्ष ई-मतदान प्रक्रिया अनुसार जारी (ई-मतदान).
सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते :
१. कंपनीने टपाली मतदान सूचनेची पाठवणी घेऊन, दि. २५ मे, २०२३ रोजी पूर्णपणे केली आहे व सर्व सभासदांचे नाव सभासदांचे रजिस्टर/ लाभाधी मालक यांचे सूची यामध्ये उपलब्ध आहे अशांना डिफाईटिव्हि द्वारा शुक्रवार, दि. १९ मे, २०२३ रोजी कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अनुसार पाठवली आहे व नियम सहचवान कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय यांच्याद्वारे जारी लागू सर्व्हेलर अनुसार केले आहे.
२. कंपनीने एमएसडीएल यांची सेवा नियुक्त केली आहे व परोक्ष ई-मतदान सूचना प्रदान करून त्यांच्या सभासदांना ई-मतदान सुचवताची तारीख शुक्रवार, दि. २६ मे, २०२३ रोजी ९.०० वा. होत आहे व पहिली दि. २७ मे, २०२३ रोजी ५.०० वा. बंद होत आहे. ई-मतदान सदर कालावधी संपल्यानंतर एमएसडीएल द्वारे अकार्यल करण्यात येईल व ई-मतदान मोकळ्या करिता सरर तारीख व वेळ असेल.
३. सभासदांचे मतदान रूढ त्यांचे जोअर्स यांच्यासह प्रदावित इनिक्टी भाग भांडवल कंपनीने निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि. १९ मे, २०२३ रोजी केली आहे. एखाद्या व्यक्तीस जर सदर माहितीकरिता सूचना संबंधित तारखेस मिळेल.
४. कंपनीचे संचालक मंडळ यांनी श्री. सीएम अग्गवाल (सीओपी : २०१०७) यांना मे. एएमएम जेबी अॅन्ड असोसिएट्स एलएलपी यांचे भागीदार यांना परिनिरीक्षक म्हणून कंपनी सचिव सराव म्हणून नियुक्त केले आहे व टपाली मतदान व ई-मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शक स्वरुपात पत्र पाठवण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून आयोजित केले आहे.
५. सदर तारीख व वेळेपर्यंत सभासदांकडून प्राप्त झालेले कोणतेही टपाल पत्र हे वैध नसेल तसेच सदर तारीख व वेळेपर्यंत टपालद्वारे केलेल्या मतदानासही पारवानगी नसेल. ई-मतदान कालावधी दि. करता येणारा नाही त्यामुळे पर्यायी म्हणून प्रस्ताव ई-मतदान सुविधा मागवीत आहेत. ई-मतदान हे पर्यायी असेल. ई-मतदानाची प्रक्रिया टपाली मतदान सूचनेच्या टाईपअंशेत पुरविल्यात येईल.
६. टपाली मतदानाच्या सुचनेच्या निर्देशात अनुसार ई-मतदान प्रक्रिया दिलेली आहे. जर कोणतीही चौकशी असल्यास सभासदांना कृपया फ्रिव्हेंडेली आउट्र्फ क्वेश्चन (एफएक्यूड) पाठवावे व भागधारक व ई-मतदान युजर मॅनुअल व भागधारक यांना डाऊनलोड सेकेशन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा वा श्री. तेजस चतुर्वेदी, सहा. व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा.
७. टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट www.sncl.com वर, एमएसडीएल वेबसाइट www.nsdl.co.in वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात बीएसई लि www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
८. टपाली मतदानाचा अहवाल व मतदान मंडळवार, दि. २७जून, २०२३ रोजी घोषित करण्यात येईल व कंपनीची वेबसाइट www.sncl.com वर प्रसिद्ध केले जाईल व नॅशनल सॉक्युरिटीज डिफिझिटींग लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर स्टॉक एक्सचेंज सह संपर्क साधावा.
संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-
नितीन सेखंडर जानी
कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी
दि. २५ मे, २०२३
दि. २५ मे, २०२३

पान १ वरून...

तर मुर्मुखिरुद्ध उमेदवार का उभा केला?

मायावतींनी दिवटमध्ये लिहिले आहे की, केंद्रात आधी कॉंग्रेस पक्षाचे सरकार असो किंवा आता भाजपचे असो, बसपने नेहमीच पक्षीय राजकारणाच्या वर उभे राहून देश आणि जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दिला आहे. या संदर्भात २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचेही पक्ष स्वागत करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसदेचे उद्घाटन न केल्यामुळे बहिष्कार अन्यायकारक असल्याचे मायावती म्हणाल्या. मायावती म्हणाल्या की, मला देशाला समर्पित कार्यक्रमाचे, म्हणजेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे. याबाबत धन्यवाद आणि माझ्या शुभेच्छा. परंतु पक्षाच्या सततच्या आढावा बैठकांबाबत माझ्या पूर्वनिर्णयित व्यस्ततेमुळे मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही.

जाहीर सूचना
मी जीया चतुर्वेदी, माध्यमकडून माझे १०वी चे ग्रेड आयसीएसई उतीर्ण प्रमाणपत्र (युआयडी / इडेक्स क्रमांक : ७०६८७१८, उतीर्ण वर्ष : २०२०, शाळेचे नाव : विभवयो ह्यय, मुंबई १०० १०४) हस्तले आहे.
जर कोणताही सापडल्यास/ पाहिल्यास त्यांनी कृपया thekabirjps@gmail.com वर संपर्क साधावा.

जाहीर सूचना
सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. संगीता चोदिया (विवाहन श्री. सुमित जी. चोदिया यांची पत्नी) हे फ्लेट क्र. डी/२४४, दूसरा मजला, शांती ज्योति को-ऑप. हा. सो. लि., नोंदणीकरण क्र. टोपएल/ (टीएलए/एसएसजी/ (टीसी)/४५०७/१९९९-१९९९, दि. २०.११.१९९९ रोजी इंधन मार्केट समोर, स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम, तालुका व जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे मालक/ सभासद आहेत. विक्रीचे मूळ कार शीम. माधुरी खोतान व श्री. चंद्र प्रकाश खोतान यांच्या दरम्यान व श्री. सुमित जी. चोदिया व श्रीम. संगीता एस. चोदिया यांच्या दरम्यान अंमलगत झालेले होणे व विक्रीचे करार दि. ०४.०६.२०१९ रोजी अंमलगत झालेले. दिवसन श्री. सुमित जी. चोदिया यांचा मृत्यू दि. १६.०६.२०२० पासून झालेला (पश्चिम). ताणे येथे झाला होता. दिवसन श्री. सुमित जी. चोदिया यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कायदेदारी वारस ए. श्रीम. संगीता चोदिया (पत्नी), २. श्री. प्रतिक वाघ. चोदिया (दिवसन श्री. सुमित जी. चोदिया यांचा मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. कोणताही व्यक्तीस, बँकस, वित्तीय संस्था, वैयक्तिक, कंपनीच्या आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरुपाचा कोणत्याही दावे वा आक्षेप असल्यास कोणतेही दावे अन्वयान त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याही व्यक्तीचे दावे काही अन्वयान सरर फाट संस्थांवा तर नियुक्त धलेले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
दिलीप क. पाटे
दि. २६.०६.२०२३ (बकालो उच्च न्यायालय)
बी/१०९, भाईंदरा नगर, बी बिल्डींग, नवसर रोड, भाईंदर (पु), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
राणे शेणिय कार्यालय
बी-३७, लागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४.
दूर. : ०२२-२४८२९४०६, २४८२३०४०
ई-मेल : enarc.tha@mahabank.com
मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिताची विक्री सूचना (परिशिष्ट ४-ए)
दि सॉक्युरिटीग्रंथेशन अॅन्ड विन्नुट्यान्स ऑफ फायनायियल असेट्स अॅन्ड एफ्कोसॅंटेड ऑफ सॉक्युरिटी डेस्टेस्ट अॅन्ड, २००२ सहायन सॉक्युरिटी डेस्टेस्ट (एफ्कोसॅंटेड) रुस, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीअंतर्गत विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना आम जनरस व विशेषतः कर्जदार व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रतिभूत धनकोडे गहाण/प्रभासित खालील विवरणीत स्थावर मालमत्ता जिचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे प्रत्यक्ष ताबा घेण्यात आलेला आहे त्या मालमत्तेची खालील तक्त्यामध्ये विवरणीत कर्जदार व हमीदार यांच्याकडून त्यावरील प्रासंगिक प्रभार धक्काकोट्या वसुलीसाठी जारी आहे जेणे आहे तत्वावर व जशी आहे जी काही आहे तेणे आहे तत्वावर दि. १५.०६.२०२३ रोजी स. ११.०० व दु. २.०० वा. विक्री करणेत येत आहे. कर्जदार व हमीदार यांचा तपशील, श्र्कित रकम, स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त विवरण व अडथळे जात असल्यास, ताबा प्रकार, आरक्षित मूल्य व इतरा रकम जमा निर्देशित आहे

लॉट क्र.	शाखेचे नाव व कर्जदार व हमीदार	श्र्कित रकम	स्थावर मालमत्त्यांसह इथार मालमत्तेचे संक्षिप्त विवरण	राखीव मूल्य / इथारा रकम ठेव (इंटे)
१.	वर्तकनगर शाखा श्री. सुमित किसन कांबळे व श्रीम. अर्चना रूपम क्र. २००२२, बिल्डींग क्र. १०, हाकरे सिटी, ठाणे महाराष्ट्र ४०० ६९५.	रु. ५१,७०,७२२.०६/- (रु. एकाच लाख सत्तर हजार सातशे बावीस व सहा पैसे मात्र) अधिक अलगाव व्याज ११.५०% द. सा. दराने दि. १३.१०.२०१८ पासून	फ्लॉट क्र. ०१ व दुकान क्र. ०८, तळ मजला, अदिराज गार्डन, बिल्डींग क्र. २, आदिराज लक्ष्मी पानवतेह्दच्या मागे, नालासोदारा (पु), गाव निलोमोरे, इटरे रु. ४१८४०००/- (रु. एकेचाळीस लाख चौऱ्यांणेरी हजार मात्र) इटरे रु. ४२००००/- (रु. चार लाख वीस हजार मात्र)	राखीव मूल्य : रु. ४१८४०००/- (रु. एकेचाळीस लाख चौऱ्यांणेरी हजार मात्र) इटरे रु. ४२००००/- (रु. चार लाख वीस हजार मात्र)

पडताळणीची तारीख व वेळ : दि. ०३.०६.२०२३ रोजी स. ११.०० ते सायं. ५.००ता येतं तद्दुर्ध्वापरिता पूर्ण सूचना देऊन येणे. मालमत्तेच्या पुढील तपशीलवारित व पडताळणीच्या नियुक्तीकरिता संपर्क श्रीम. पद्मा मागदन, शाखा व्यवस्थापक, वर्तकनगर शाखा १०९६४७३९६२ वर संपर्क साधावा.
विक्रीच्या पुढील अटी व शर्तीकरिता